



SNL BEARINGS LIMITED

February 28, 2022

BSE Limited
Corporate Relationship Department
1st Floor, P. J Towers, Dalal Street,
Mumbai 400 001

Code No. 505827

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 30, read with Part A of Schedule III, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of newspaper advertisements published on Sunday, February 27, 2022, in The Free Press Journal and Navshakti (Marathi), regarding the Postal Ballot Notice.

We request you to kindly take the above on record.

Thanking you,

Yours truly,
For SNL Bearings Limited

Harshal Patil
Company Secretary

Encl : as above

REGISTERED



Dhannur, 15, Sir P. M. Road,
Fort, Mumbai - 400 001



022-22663698



022-2266 0412/ 9850



www.snlbearings.in



L99999MH1979PLC134191

WORKS



Ratu, Ranchi - 835 222



0651-2521876



0651-2521920

निःषदा आणि निर्भिड दैनिक



www.navshakti.co.in

CENTRAL RAILWAY

MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT E-Procurement AT

Notice No. E-08/2022, Dt. 24-02-22

Tender No	Item Description	Quantity	T.O.D.
38212271A	Stainless steel litter bin	1900 Nos	21-03-22
75221045	Enamel Synthetic Exterior White	53,422.33 Litre	21-03-22
27222721	Micanite Insulating Frame	22500 Pair	22-03-22
27222704	Spacer Set	150 Set	23-03-22
27222661	A-9 Brake Valve Assembly	63 Nos	24-03-22
38223713	Lock for high tensile CBC	3270 Nos	24-03-22
27223282	AOH/IOH/POH Kits	339 Set	25-03-22
27223283	Set of Contacts	499 Set	25-03-22
38221674	Auxiliary Reservoir (200 Liters)	258 Nos	28-03-22
38223376	Ball joint roll link	2850 Nos	30-03-22

Regarding detail notice & Tender Conditions please visit www.ireps.gov.in Principal Chief Material Manager

Rail Madad Helpline: 139

792

Public Notice

Notice is hereby given that our clients have agreed to verify and investigate the title of Owners M/s. Madhu Industries a partnership firm, having its office address at Gala No. 107, Planet Industrial Estate, Plot No. 3, 1st Floor, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai 400 057; through its partners 1) Mr. Jatin M. Ahuja & 2) Mr. Raj M. Ahuja; to the under mentioned property. All persons having any claim, right, title or interest in the said under mentioned property by way of sale, mortgage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs to the undersigned at our office on below mentioned address; within Fourteen (14) days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same will be considered as waived.

The Schedule of Property

All that Industrial Shed Gala bearing No. B-13/A, Area admeasuring about 770.00 Sq. Fts Equivalent to 71.54 Sq. Mtrs., (Builtup Area); and Industrial Shed Gala bearing No. B-14, Area admeasuring about 2460.00 Sq. Fts Equivalent to 228.62 Sq. Mtrs. (Builtup Area) & Industrial Shed Gala bearing No. B-15, Area admeasuring about 2460.00 Sq. Fts Equivalent to 228.60 Sq. Mtrs., (Builtup Area); total area admeasuring about 5690.00 Sq. Fts equivalent to 528.78 Sq. Mtrs (Builtup area) on ground floor, having Grampanchayat House No. "732/B-13/A" and having Gram panchayat House No. "363/B-14" and having Gram panchayat House No. "364/B-15" respectively; alongwith equal area of land beneath said Galas with rights open to sky; constructed on land bearing New Survey No. 57/58/Layout Plot; situate, lying and being at Village Gholgaon, Taluka Bhiwandi, Dist. Thane; (Previous Survey No. 134 & 137 and bearing plot nos. 1 to 53), situate, lying and being at Village Sonale, Taluka Bhiwandi, Dist. Thane within the limits of Group Gram panchayat Sonale, Joint Sub-Registration District & Taluka Bhiwandi, Registration District & District Thane.

Signature/-
Adv. Vandana R. Choudhary
Signature/-
Adv. Jeetendra N. Shete
Office: Nandan Arcade, 2nd Floor, Opp. State Bank of India, Above Regent Garden Hotel, Ashok Nagar Gate, Bhiwandi, Dist. Thane

Public Notice

Notice is hereby given that our clients have agreed to verify and investigate the title of Owners 1) Mr. Shashikant Rathi & 2) Smt. Suman Rathi, having their address at Mulund East, Mumbai - 400 081; to the under mentioned property. All persons having any claim, right, title or interest in the said under mentioned property by way of sale, mortgage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs to the undersigned at our office on below mentioned address; within Fourteen (14) days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same will be considered as waived.

The Schedule of Property

All that P.E.B. Shed Gala No. B-2/8, B-2/9, B-2/10 & B-2/11, each Area admeasuring about 12481.60 Sq.Fts Equivalent to 1160.00 Sq. Mtrs., (Carpet Area); each Area admeasuring about 15602.00 Sq.Fts Equivalent to 1450.00 Sq. Mtrs., (Builtup Area); total area admeasuring about 49926.40 Sq. Fts, equivalent to 4640.00 Sq. Mtrs. (Carpet Area); each Area admeasuring about 62408.00 Sq.Fts Equivalent to 5800.00 Sq. Mtrs., (Builtup Area); having Grampanchayat House No. "1690/5 (8 & 9)" and having Grampanchayat House No. "1690/8 (10 & 11)" respectively; alongwith equal area of land beneath the said Galas with rights open to sky; constructed on land bearing Survey No. 118, Hissa No. 2/A/1, Area admeasuring about 32925.60 Sq. Fts, Equivalent to 3060.00 Sq. Mtrs and Survey No. 118, Hissa No. 3, Area admeasuring about 17000.80 Sq. Fts, Equivalent to 1580.00 Sq. Mtrs, total area admeasuring about 49926.40 Sq. Fts., equivalent to 4640.00 Sq. Mtrs; situate, lying and being at Village Dohole, Taluka Bhiwandi, Dist. Thane; within the limits of Grampanchayat Dohole, Joint Sub-Registration District & Taluka Bhiwandi, Registration District & District Thane.

Office: Nandan Arcade, 2nd Floor, Opp. State Bank of India, Above Regent Garden Hotel, Ashok Nagar Gate, Bhiwandi, Dist. Thane
Signature/-
Adv. Jeetendra N. Shete

Public Notice

NOTICE IS HEREBY given to the Public that our clients Mr. Chandan Singh residing at B2-27, ONGC Colony, JVPD, Gulmohar Road, Vile Parle West, Mumbai 400 049 intend to Purchase Land bearing Gat No. 6, Admg. 00.75.40 H.R.P. & Gat No.114, Admg. 02.66.01 H.R.P. of Village Valvanti, Taluka Maval, Dist. Pune from Mr. Bhagwan Kondu Shine, Mrs. Shantabai Nathu Lokhande, Mrs. Hausabai Baban Bhargare for a valuable consideration. If any person has any claim, objection, right, title, interest or charge and mortgage on the said Plot of Land they may contact the undersigned within 14 days from the date of Notice, failing which our client will proceed to complete the sale transaction, taking into consideration that the said Plot of Land are free from all encumbrances, and any claim or objection if received after expiry of Notice period, no claim and objection will be entertained thereafter. Dated this 27th day of February 2022
Vyas & Bhalwal
Advocate & Solicitors,
Advocates for the Purchaser
218/220, 2nd Floor, Vardhaman Chamber, Cawasji Patel Street, Fort, Mumbai - 400 001.
Ph No. 22040862/22881269



SNL BEARINGS LIMITED

CIN: L99999MH1979PLC134191

Regd. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001

Tel : +91 22 22664160/4998, Fax: +91 22 22660412, Website: www.snlbearings.in, Email: investorcare@snlbearings.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that, pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, (the Act) read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and other applicable provisions, if any, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is seeking approval of Members by way of the postal ballot which also includes voting by electronic means in respect of the resolution set out in the Postal Ballot Notice dated February 4, 2022, proposed to be passed as an Ordinary Resolution. The cut-off date for reckoning the Members to whom the Postal Ballot Notice has been sent is Friday, February 11, 2022. The Postal Ballot Notice and the Postal Ballot Form has been sent by e-mail to the Members who have registered their e-mail address and a physical copy of the Postal Ballot Notice, the Postal Ballot Form and self-addressed business reply envelope has been dispatched to all other Members at their address, in the permitted mode, for seeking approval of the following business:

Item No.	Particulars
1.	Ordinary Resolution under Section 188 for approval of material related party transactions with NRB Bearings Limited for FY 2022-23.

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on February 25, 2022.

The Company has provided facility to exercise voting by electronic means to the Members and the business set out in the Postal Ballot Notice may be transacted through service provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL). The Board of Directors has appointed Mr. Upendra Shukla, a Practicing Company Secretary as the Scrutinizer to conduct e-voting process in a fair and transparent manner.

The e-voting period commences on Tuesday, March 1, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday, March 30, 2022 at 5:00 p.m. (IST). Any Postal Ballot Form received beyond March 30, 2022 will not be valid and voting whether by post or electronic means will not be allowed beyond March 30, 2022.

The Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form and instructions for e-voting are also available on the website of CDSL: <https://www.evotingindia.com> and on the website of the Company www.snlbearings.in. Members who did not receive the notice may download it from the above mentioned website or may request for a copy of the same in writing to Company Secretary by mail at investorcare@snlbearings.in.

The result of the Postal Ballot will be announced by the Company on or before Friday, April 1, 2022 and the result would be displayed at the registered office of the Company, intimated to the Stock Exchange where the shares of the Company are listed and displayed along with the Scrutinizer's Report on the Company's website viz. www.snlbearings.in.

For any grievances/queries/clarifications relating to voting by Postal Ballot or by electronic means, Members are requested to contact the Registrar and Share Transfer Agents:

Universal Capital Securities Private Limited

(100% subsidiary of Link Intime India Private Limited)

Unit: SNL Bearings Limited

Address: C-101, 1st Floor, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083.

Email: info@uniseq.in, Phone: 022 28366620, 022 28207203 - 05

By order of the Board
For SNL Bearings Limited

Dated: February 25, 2022

Place : Mumbai

Harshal Patil
Company Secretary



CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED
Corporate Office: No. 2, Dare House, 1st Floor, NSC Bose Road, Chennai-600001.
Branch Office: No. 203, 2nd Floor, Lotus Park, Wagle Estate, Road No.16, Thane-400606.
Contact No: Prateek Surendra Kapadia - 9920188755, Swapnil D Shinde - 9930253336/ 9967922680/ 9137882429

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of M/s Cholamandalam Investment & Finance Company Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrowers, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the Physical Possession, on 'AS IS WHERE IS BASIS', 'AS IS WHAT IS BASIS' and 'WHATSOEVER IS THERE IS BASIS', Particulars of which are given below:-

Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable Property	Reserve Price	Earnest Money Deposit	Total Loan Outstanding
1) Prasad A Nair, 2) Vinod S Nair, 3) Bindu Prasad Nair, 4) M/s Nair Business Machines Pvt Ltd., All are Residing at: Plot No.86, Flat No.2, 3rd Floor, Tulsi Sadan CHS, Sector 12, Vashi, Navi, Thane, Mumbai-400703. M/s Nair Business Machine Pvt Ltd., Plot No.X-4/1 & X-4/2, Office No.104, 1st Floor, A Wing, Technocity, Thane, Creek Industrial Area, MIDIC Mahape, Navi Thane, Mumbai-400701.	13-12-2019 & Rs.1,08,33,088.53 as on 13-12-2019	Property being as Office No. 109, on 1st Floor, in the building known as "Punit Chambers Premises Co-op. Soc. Ltd.," situate at Plot No.796 Sector 18, Vashi, Navi Mumbai-400209. Property being as Office No.207, on the 2nd floor in the building known as "Punit Chamber" of Punit Premises Co-op. Soc. Ltd. situate at Plot No. C, Gut No.796, Sector 18, Vashi, Navi Mumbai-400209.	Rs. 51,00,000/- Rs. 57,00,000/-	Rs 5,10,000/- Rs 5,70,000/-	Rs.1,50,01,734.17 as on 25-02-2022 together with further interest, penal interest, costs and charges thereon till the date of payment.

IMPORTANT INFORMATION REGARDING AUCTION PROCESS

1	Date of Auction and Time of Auction	28-03-2022 & 10.00 am to 11.00 am.
2	Place of Submission of Bids and Place of Auction	Cholamandalam Investment and Finance Company Limited, No.203, 2nd Floor, Lotus Park, Wagle Estate, Road No.16, Thane-400606.
3	Date of Inspection of Property	23-03-2022 to 24-03-2022 (In business Hours)
4	Last date for Submission of Bids	25-03-2022 before 5.00 pm

* A bidder may, on his own choice, avail the facility in the auction by making application in prescribed format which is available along with the offer/tender document on the given office address mentioned hereunder. Sale is strictly subject to terms and conditions incorporated in this advertisement and the prescribed Bid / Tender Document. This notice is also to be treated as a 30 days' notice under Rule 8(5)(c) and 8 (6) of the Security Interest Enforcement Rules, 2002. (Rule 8 and 9)

TERMS AND CONDITIONS OF AUCTION

- The property is sold on 'As is Where is basis' 'As is What is Basis' and 'Whatever is There is Basis'.
- The Bidder is obliged to exercise full due diligence in all respects, including to inspect each of the details of the property mentioned above on the scheduled date & time.
- Submission of bids to M/s Cholamandalam Investment and Finance Company Limited would be construed a deemed acceptance by the bidder that (i) he/she/it has exercised due diligence in all respects; (ii) is satisfied with all details/measurements of property; (iii) Acknowledges full knowledge of terms and conditions that govern the auction and (iv) Waives all his/her/its rights to make any contrary claims against company at any future date.
- The sale is subject to confirmation by the Authorised officer if the borrower/guarantor pays the entire outstanding amount in full before sale, no sale will be conducted.
- The Bidder shall remit Earnest Money Deposit (EMD) by Banker's Cheque / DD drawn in favour of M/s Cholamandalam Investment and Finance Company Limited for the respective Loan A/c, along with the bid form in a Sealed Cover addressed to The Authorised Officer, M/s Cholamandalam Investment and Finance Company Limited up to 5.00 P.M on 25-03-2022. Please note that, in reference to successful bidder(s), EMD is adjustable against the sale consideration receivable by M/s Cholamandalam Investment and Finance Company Limited. Also, EMD is refundable to the unsuccessful bidder(s).
- The successful bidder shall deposit 25% of the bid amount immediately on the sale being knocked down in his/her/its favour and the balance within 15 days by Banker's Cheque / DD drawn in favour of M/s Cholamandalam Investment and Finance Company Limited for the respective Loan A/c Number.
- In case the successful bidder fails to deposit 25% of the bid amount immediately on sale being knocked down in his/her/its favour and/or the balance amount, within 15 days the deposit made by the bidder shall be forfeited without any prior intimation.
- The charges / fees payable for conveyance such as stamp duty, registration fee, maintenance charges electricity charges etc. shall be borne by the successful bidder. The Authorized Officer will not be held responsible for any charge, lien, property tax or any other dues to the Government or local body or any other authority in respect of the property under sale.
- The Authorized Officer has the absolute right to accept or reject the bid or adjourn / postpone/cancel the sale/modify any terms and conditions of the sale without any prior notice or assigning any reason therefore.
- The Sale will only be in favour of successful bidder and not his/her nominee.
- This Notice is also to the Borrower(s) Guarantor(s) in particular and the public in general. The borrower has absolute right for the redemption of property till the confirmation of the sale Process.

M/s Cholamandalam Investment and Finance Company Limited are not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on 'As is Where is Basis', 'As is What is Basis' and 'Whatever is There is Basis'. For further details, contact the Authorised Officer, at the above mentioned Office address.

Place: Mumbai
Date: 27-02-2022
Sd/- Authorised Officer,
M/s Cholamandalam Investment and Finance Company Limited

Mahindra FINANCE

MAHINDRA & MAHINDRA FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.

CIN: L65921MH1991PLCO59642 • Tel: +91 22 6652 6000 • Fax: +91 22 2498 4170

Website: www.mahindrafinance.com • Email: investorhelpline_mmfsl@mahindra.com

POSSESSION NOTICE

(For immovable property) Rule 8-(1) of SARFAESI Act & Rules

Whereas, the undersigned being Authorized Officer of Mahindra and Mahindra Financial Services Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice(s) dated 9th November, 2021 calling upon the borrower - M/s Hariprya Milk and Milk Products, Mr. Sangram Gade and Mrs. Neela Gade to repay the amount mentioned in the notice being for Rs.1,72,75,070/- (Rupees One Crore Seventy Two Lakhs Seventy Five Thousand Seven Hundred and Seventy Only) as on 21st October, 2021 issued by the Authorised Officer of the company to the M/s Hariprya Milk and Milk Products within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on this day of 21st February, 2022.

The Borrower/s in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property (Secured Asset) mentioned herein and any dealings with the such property will be subject to the charge of Mahindra and Mahindra Financial Services Limited for an amount of Rs. 1,72,75,070/- (Rupees One Crore Seventy Two Lakhs Seventy Five Thousand Seven Hundred and Seventy Only), (as per Statement of Account generated on 21st October, 2021) as mentioned herein under with interest thereon. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE PROPERTY

ITEM NO-I- First & exclusive charge on Plot No.1 to 29, Gat No.15/2(P), Sangdari, Solapur, Pune, Taluka South Solapur, District Solapur - 413002. The detail description is as follows: All that piece and parcel of Plots bearing Nos.1 to 29 collectively admeasuring 5562.46 Sq.Mts carved out of land admeasuring 01 Hectar 20 Aar, bearing Gat No.15/2, Situated at village Sangdari, Taluka South Solapur, District Solapur, within the local limits of Grampanchayat Sangdari, within the registration District of Solapur, Sub registrar Solapur South belonging to Mr. Sangram Gade and said Plots are more particularly described herein below:

Plot No.	Area plot in Square Meters	Boundaries of Plots			
		East	West	South	North
1	185.77	Internal Road	Gat no 15/3	6 Meter road	Plot No.2
2	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.1	Plot No.3
3	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.2	Plot No.4
4	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.3	Plot No.5
5	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.4	Plot No.6
6	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.5	Plot No.7
7	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.6	Plot No.8
8	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.7	Plot No.9
9	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.8	Plot No.10
10	185.77	Internal Road	Gat no 15/3	Plot No.9	Plot No.11
11	342.27	Internal Road	Gat no 15/3	Plot No.10	Gat No.15/2
12	204.4	Plot No.33	Internal Road	Plot No.13	Gat No.15/2
13	185.77	Plot No.32	Internal Road	Plot No.14	Plot No.12
14	185.77	Plot No.31	Internal Road	Plot No.15	Plot No.13
15	185.77	Plot No.30	Internal Road	Plot No.16	Plot No.14
16	185.77	Plot No.29	Internal Road	Plot No.17	Plot No.15
17	185.77	Plot No.28	Internal Road	Plot No.18	Plot No.16
18	185.77	Plot No.27	Internal Road	Plot No.19	Plot No.17
19	185.77	Plot No.26	Internal Road	Plot No.20	Plot No.18
20	185.77	Plot No.25	Internal Road	Plot No.21	Plot No.19
21	185.77	Plot No.24	Internal Road	Plot No.22	Plot No.20
22	185.77	Plot No.23	Internal Road	6 Mts. Road	Plot No.21
23	185.77	Internal Road	Plot No.22	6 Mts. Road	Plot No.24
24	185.77	Internal Road	Plot No.21	Plot No.23	Plot No.25
25	185.77	Internal Road	Plot No.20	Plot No.24	Plot No.26
26	185.77	Internal Road	Plot No.19	Plot No.25	Plot No.27
27	185.77	Internal Road	Plot No.18	Plot No.26	Plot No.28
28	185.77	Internal Road	Plot No.17	Plot No.27	Plot No.29
29	185.77	Internal Road	Plot No.16	Plot No.28	Plot No.30

Place: Solapur
Date: 21st February, 2022

Sd/-
Authorised Officer,
Mahindra and Mahindra Financial Services Limited



Regional Office Thane
Dosti Pinnacle, Plot No 104 & 105, 1st Floor, Road No 22, Above New Passport Office Wagle Industrial Estate Thane West 400604. Email: recoveryrothane@canarabank.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical/symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank/ Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties.

SL. NO.	BORROWER/S GUARANTOR/S	LOAN ACCOUNT NO.	OUTSTANDING AS ON 26.02.2022	NAME OF MORTGAGOR/S	DETAILS OF SECURITY/IES	RESERVE PRICE & EARNEST MONEY DEPOSIT (EMD)	NAME & CONTACT DETAIL OF BRANCH	Canara Bank Account Details	Date of Euction Date of EMD Date of Inspection
1	MRS. RESHMA RAJENDRA KENJALE NO GUARANTOR	54867730000050	Rs.3,59,042.85 + upto date interest and other charges	MRS. RESHMA RAJENDRA KENJALE	FLAT NO.A-1-101, 1ST FLOOR, BUILDING NO.A/1, BUILDING NAME "APANA NAGAR BUILDING NO.A/1 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", OFF. BHIWANDI WADA ROAD, SHELAR, BHIWANDI, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE. 368 SQ.FT BUILT UP AREA	RSV = 94,000 EMD = 99,400	Canara Bank, Shelar Branch, Shop No. 1978, Plot No. A.003, A Wing, Shri Siddhi Apartment, Shelar, District Thane - 421302 Headed by Branch Incharge Mrs. Rita - Contact No. 9969036722	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	30.03.2022 28.03.2022 25.03.2022

For Detailed Terms & Condition of sale please refer the link E-auction provided through www.bankeauctions.com. Company Name : M/s C1 India Pvt Ltd, Website : www.bankeauctions.com, Name : Hareesh Gowda, Mobile No : 9594597555 Email id : hareesh.gowda@c1india.com

Date: 26.02.2022
Place: Mumbai

Sd/-
Author

